



21st April, 2023

BSE Ltd. Listing Department, Pheeroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001

National Stock Exchange of India Ltd. Listing Department, Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051

Sub: Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015- Newspaper Advertisement of Postal Ballot Notice

Ref: BSE Scrip Code: 500650; NSE Scrip Code: EXCELINDUS

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the Newspaper publications of Postal Ballot Notice which was published on 21st April, 2023.

Kindly take the information on record.

Thanking you, Yours faithfully, For Excel Industries Limited

S K Singhvi **Company Secretary**



EDUCOMP SOLUTIONS LIMITED

CIN: L74999DL1994PLC061353

Regd. Office: 1211, Padma Tower I-5, Rajendra Place, New Delhi 110008.
Famili: investor services@educomp.com, Website: www.educomp.com

_			Quarter Ended		(Rs. In Lakhs Year Ended
SI.	Particulars				
No.	T di lionidi o	30/06/2017 (Unaudited)	31/03/2017 (Unaudited)	30/06/2016 (Unaudited)	31/03/2017 (Audited)
1.	Total Income from operations (net)	2,794.51	4,808.40	5,209.38	17,747.68
2.	Net Profit/(Loss) for the period before tax, exceptional items and extraordinary item	(76,437.25)	(7,660.82)	(7,562.74)	(32,377.37
3.	Net Profit/(Loss) for the period before tax but after exceptional items and extraordinary item	(81,596.32)	(25,037.71)	(5,062.74)	(47,555.95
4.	Net Profit/(Loss) for the period after tax, exceptional items and extraordinary item	(81,596.32)	(25,037.71)	(5,062.74)	(47,555.95
5.	Total Comprehensive income	(81,596.32)	(24,891.86)	(4,876.85)	(47,312.73
6.	Paid up Equity share capital (Face Value Rs.2/- each)	2,449.34	2,449.34	2,449.34	2,449.3
7.	Reserve excluding revaluation reserves				(35,447.75
8.	Securities Premium Account	1,02,403.24	1,02,403.24	1,02,403.24	1,02,403.24
9.	Net worth	(1,08,926.53)	(27,753.94)	11,186.54	(27,753.94
10.	Paid up Debt Capital/outstanding debt	2,47,333.11	2,49,016.12	2,47,333.11	2,47,168.7
11.	Outstanding Redeemable Preferences Shares	-	7.	0.50	
12.	Debt Equity Ratio				(4.27
13.	(Loss)/ Earning Per Share (before and after extraordinary items) (not annualized)				
	(a) Basic	(66.63)	(20.33)	(3.98)	(38.83
	(b) Diluted	(66.63)	(20.33)	(3.98)	(38.83
14.	Capital Redemption Reserve			14	
15.	Debenture Redemption Reserve	3	- 1	- 4	
16.	Debt Service Coverage Ratio				(0.04
17.	Interest Service Coverage Ratio				(0.28

xtracts of the detailed format of Unaudited Financials Results for the quarter ended 30th ock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure ross, 2015. The full format of the quaterly financial results is available on the Slock ley, BSE Limited (www.bseindia.com) National Stock Exchange of India Limited do nthe Company's Website (www.coulcomp.com).

MAHENDER KUMAR KHANDELWAL

TAKEN ON RECORD RESOLUTION PROFESSIONAL OF EDUCOMP SOLUTIONS LIMITED REGSITRATION NUMBER:-IBBI/IPA-001/IP-P00033/2016-17/10086

[Educomp EDUCOMP SOLUTIONS LIMITED

CIN: L74999DL1994PLC061353

Regd. Office: 1211, Padma Tower I-5, Rajendra Place, New Delhi 110008

E-mail: investor.services@educomp.com, Website: www.educomp.com

SI.	Particulars	1 6	Quarter Ended	(Rupees in lacs)		
No.		31/03/2018 (Unaudited)	31/12/2017 (Unaudited)	31/03/2017 (Unaudited)	31/03/2018 (Unaudited)	31/03/2017 (Unaudited)
1.	Total Income from operations (net)	1,000.07	1,115.31	4,808.40	6,444.59	17,747.68
2.	Net Profit/(Loss) for the period before tax, exceptional items and extraordinary item	(9,574.71)	(802.08)	(7,660.82)	(88,854.66)	(32,377.37)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax but after exceptional items and extraordinary item	(1,52,388.98)	(802.08)	(25,037.71)	(2,36,828.00)	(47,555.95)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax, exceptional items and extraordinary item	(1,52,388.98)	(802.08)	(25,037.71)	(2,36,828.00)	(47,555.95)
5.	Total Comprehensive income	(1,52,321.43)	(802.08)	(24,891.86)	(2,36,760.45)	(47,312.73)
6.	Paid up Equity share capital (Face Value Rs.2/- each)	2,449.34	2,449.34	2,449.34	2,449.34	2,449.34
7.	Reserve excluding revaluation reserves				(2,71,005.67)	(35,447.75)
8.	Securities Premium Account	1,02,403.24	1,02,403.24	1,02,403.24	1,02,403.24	1,02,403.24
9.	Net worth	(2,63,311.86)	(1,10,552.74)	(27,753.94)	(2,63,311.86)	(27,753.94)
10.	Paid up Debt Capital/outstanding debt	2,47,575.45	2,46,700.06	2,47,168.75	2,47,575.45	2,47,168.75
11.	Outstanding Redeemable Preferences Shares	-	-	-		
12.	Debt Equity Ratio	(0.94)		(4.27)	(0.94)	(4.27)
13.	(Loss)/ Earning Per Share (before and after extraordinary items) (not annualized)					
	(a) Basic	(124.38)	(0.65)	(20.33)	(193.38)	(38.83)
	(b) Diluted	(124.38)	(0.65)	(20.33)	(193.38)	(38.83)
14.	Capital Redemption Reserve					
15.	Debenture Redemption Reserve	1.0				
16.	Debt Service Coverage Ratio	(19.06)		(0.04)	(19.06)	(0.04)
17.	Interest Service Coverage Ratio	(19.39)	1	(0.28)	(19.39)	(0.28)

Note:
The above results is an extracts of the detailed format of Unaudited Financials Results for the quarter and year ended 31st March, 2018
field with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The
fill format of the quarter and year ender destries is available on the Sock Exchange (Weblanemyk, SEE Limited, (www.seeindia.com)
National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the Company's Website (www.educomp.com).

For Educomp Solutions Limited
(Under CIRP)

MAHENDER KUMAR KHANDLUS Sd. MAHENDER KUMAR KHANDLUS TAKEN ON RECORD RESOLUTION PROFESSIONAL OF EDUCOMP SOLUTIONS LIMITED REGISTRATION NUMBER-IBBIIPA-001IIP-P00033/2016-17/10086

ØIFCI अर्थ एफ सी आ

Ider No: IncultiOntanziu (2025-24, valeta & 10-24) SALE OF FINANCIAL ASSET BY IFCI LIMITED UNDER OPEN AUCTION/BIDDING METHOD ") invites bids from Banks/Fis/ARCs/NBFCs as eligibly ork for sale/transfer/assignment of the following final

(Rs. in crore						
Name of the Account	Nature of Financial Asset	Outstanding Amount (as on 15/04/2023)	Terms of Sale	Reserve Price	EMD*	
Biltech Building Elements Ltd. (BBEL)	Corporate Loan	212.17	100% cash basis	83.67	1.00	

above. The Tender Document with detailed terms and conditions for the auction/biddingwill the Tender Document with detailed terms and conditions for the auction/biddingwill published on the website (http://www.lichid.com/union/ferfenfenders-)Sale of Assess-)NF sale date for union the Tenders of the Selection of the Selection



Excel Industries Limited

CIN: L24200MH1 Regd. Office: 184-87, S. V. Mumbai-400 102. Website: Email: investee:

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given to the Members of Excel Industries Limited ["the Company"] pursuant to Sections 108, 110 and all other applicable provisions, it amay of the Companies Act, 2013 ["the Act"] read with 84se 20 and 22 of the Companies Management and Administration] Rules, 2014 ["Rules"], Regulation 44 of the Securities and Exchange Board of India, Listing Obligations and Disclosure Requirements] Regulations, 2015 ["Listing Regulations,"], Secretarias of India and other applicable provisions of the Act, Including any Secretaries of India and other applicable provisions of the Act, Including any other applicable and Excellent and Excellent (India and Other applicable provisions of the Act, Including any other applicable and Excellent (India) and other applicable provisions of the Act, Including any other applicable and are regulations, if any that the Company is seeking connect of its Members by way of Foxel Ballot through remote e-voting process.

registered their email addresses.

The Notice and Explanatory Statement are available on the website of the Company at www.exceclind.co.in, on the website of BSE and NSE a sweet/Decimilation and travensicentification respectively and on the website of the Company at the second of the second of the second of the company at the second of the company at the cut of data but who have not receive the email with the Postal Ballot Notice on agree access to the Notice at aforesist websites and can cast their vote asper the E-Voting instructions given in the Notice in a correlation with the MCA Carculars, physical copy or the Notice along with the Postal Ballot form and pre-paid business reply envelope has not been sent to the Monthers of the United States and the State Ballot form and pre-paid business reply envelope has not been sent to the Monthers of the United States and the State Ballot form and pre-paid business reply envelope has not been sent to the Monthers of the United States and States

Members for this Fostal Ballot.

The remote e-voting facility is a smallable on the platform provided by Link I tittl India Pix Ltd. (Link Intime). The remote e-voting period begins on Fride 221* April. (2023 ± 90.0 a.m. and ends on Saturday, 20* 40*, 2023 ± 50.0 p.
During this period, only those shareholders holding shares as on the cut-off da shall be disabled by Link Intime for voting thereafter and Member will not allowed to e-vote beyond the said date. Detailed procedure for remote e-voting provided in the Notice. Resolutions passed by the Members through this Pixel Ballot (Brough Remote F-voting) shall be deemed to have been passed as if it he been passed at the General Meeting of the Members. The Resolution, if approve by the requisite majority, shall be deemed to be passed on the last date of remo by the requisite majority, shall be deemed to be passed on the last date of remo

e-voting, i.e. 20" May, 2023.

For any queries with respect to remote e-voting, the Members may contact Mr. Rajir Ranjan - API, Link Istume India Pr. Link Address - C. 101, 247 Park, I. BS. Ander, Vikhori Wiest, Mamsha - 100003, Phone: 0.22-4918 6270.

Mer. Prashant Diwan, Practicing Company Secretary (Membership No. 1403 Certificate of Practice No. 1979) is appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot, through e-voting process. He will submit Scrutiniser's report to the Chairman after completion of the sextumy of votes.

Place: Mumbai Date: 21st April, 2023

For Excel Industries Limited

Date: April 20, 2023

TENDER CARE -

Advertorial

KARUR VYSYA BANK DONATES ELECTRIC VEHICLES AND RO PLANTS TO SVIMS, TIRUPATI UNDER CSR



Kanur Vysya Bank has donated five electric vehicles and three RO water plants to the Sri Venkateswara Institute of Medical Sciences, Tirupati. The total cost of the project is Rs. 70.73 lakhs and funded by the Bank as part of its CSRI initiatives under environmental sustainability and safe drinking water. The donation will also fulfil the environmenta usustainability and climater-elated objectives under the Bank's Environmental, Social and Governance (ESG) initiatives.

The vehicles and RO plant were handed over by the Bank's Chairperson, Dr. Meena Hemchandra and MD & CEO, Shri B Ramesh Babu to Smt. Sada Bhargavi, Joint Executive Officer, TTD and Dr. B Vengamma, Director and Vice Chancellor, SVIMS.

FACT HANDS OVER WHEEL CHAIRS TO ERNAKULAM JUNCTION RAILWAY STATION



RAILWAY STATION

As part of CSR initiative, FACT handed over wheel chairs to Emakulam Junction Railway Station for the use of different ly abled and sick passengers. The wheel chairs were handed over to Shri D Parimalan, IRTS, Area Manager & Sation Director by ShriAR Mohan Kumar, Executive Director (HR), FACT in the presence of Shri Mohanachandran M, Chief General Manager (Cochin Division) and other Senior Officials of FACT and Railways.

TEXTILE INDUSTRY IN MAHARASHTRA EXCITED FOR THE PM MITRA PARK IN AMRAVATI The Maharashtra Industrial Development Corporation

(MIDC) organised an



(MIDC) organised an Investor Conference for the textile industry on 18th April 2023 at IT CG frand Central. Mumbai. It discussed the advantages of the PM MITRA Park in the presence of Dr. Harshadeep Kambie IAS, Principal Secretary, Industries, Government of Maharashtra, Dr. Vipin Shamma IAS, Ceto-MIDC, Shri P.D. Mallikner IAS, Joint CEG – MIDC and other senior officers of Department of Industries and Department of Textiles, Gov. of Maharashtra. Amravati has been selected as one of the Mega Integrated Textile Parks as a part of the "PM Mitra" (Mega Integrated Textile Parks as a part of the "PM Mitra" (Mega Integrated Textile Region and Apparel) scheme of Govt. of India. The park is located at Nandgaon Peth, near Addl. Amravati industrial Area and spans 1020 acres. The Amravati district, well known for cotton cultibration, afterady has a well-developed textile ecosystem along with a highly skilled labour force due to established industry players in the region.

MINISTER OF STATE IN THE MINISTRY OF FINANCE, GOI, SHRI. DR. BHAGWAT KISHANRAO KARAD VIRTUALLY INAUGURATES TWO DIGITAL BANKING UNITS (DBU) AND ONE DIGITAL SERVICE OUTLET



To commemorate and celebrate 75 years of India's Independence, the Honourable Prime Minister, Shri Narendra Modi had inaugurated 75 Digital Banking Juhis (DBU) in 75 Districts on 16.10.2022. Bank of Baroda (Bank) opened 80 BBUs as a part of these 75 DBUs launched by the Honourable PM. In continuation, Bank of Baroda (Bank), Chennai Zione's 2 DBUs are inaugurated virtually in hands of Honourable Minister of State in the Ministry of Finance, Government of India, Shri. Dr. Bhagwart Kishanrao Karad during his visit to Chennai. The 2 Bank of Baroda DBUs are at Sholinganallur, Chennai & Oppanakara Street, Coimbatore & one Diolial Service Outletal Pasaleur Institute of Technoloxy Coonoor. Digital Service Outlet at Pasteur Institute of Technology, Coongor, Ooty, Tamilnadu.

INDIAN OVERSEAS BANK CONDUCTS OUTREACH EVENT FOR START-UPs



Indian Overseas Bank, as the Nodal Bank for Coimbatore City, has organized an Outreach Eventfor Start-ups recently, as a part of the Nationwide Outreach Program initiated by the Indian Banks' Association (IBA). The event was organized to identify the requirements of startups and dosign products that cater to their needs. The event winessed the participation of around 70 start-ups, whoshared their experiences and challenges with other start-ups and financial institutions. The event also included eight member banks who interacted with startups and offered their misghits and advice. The Outreach Event for Startups was graced by the Shri Kranthi Kumar Pail, IAS, District Collector, who was the Chief Guest of the event. Guest of the event.

TAMILNAD MERCANTILE BANK LTD. OPENED ITS 110th E LOBBY AT V.V.VANNIAPERUMAL COLLEGE FOR WOMEN, VIRUDHUNAGAR



W.V.VANNIAPERUMAL COLLEGE FOR WOMEN, VIRUPHUNBAL COLLEGE FOR WOMEN, VIRUPHUNBAGE AS an initiative to transform "V.V.Vanniaperumal College for Women, Virudhunagar as "Cashless Campus" Taminad Mercantile Bank Ltd., introduced TMB Yivacand for the sudents of V.Vvanniaperumal College for Women for making payments for college fees, Canteen & Stores payment in the college campus. Shri S.Krishnan, MDACEO of the Bank launched TMB Yivac card to the students at the inaguraf function of Diamond Jubile Hostel and Recreation Hall arranged by the College, Bank's 110 file Libby was also opened at the college premises by our MDACEO in the presence of Mr. P. Selvaganesh, IRS, Principal Commissioner of income Tax, Central Z, Chennal, Mr.V.V.A. Mahendran, Patron, Mr. T.Palanichamy, President, Mrs. S. Sivabaleswani, Vice President, Mr.P.C.S. Govdararjaperumal. Secretary, Mrs. G. Latha, Joint Secretary, Mrs. G. Latha, Joint Secretary, Mrs. Ravisharikar, Treasurer of the college.

Aditya Birla Sun Life **Mutual Fund**



Aditya Birla Sun Life AMC Limited/Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Serapeti Bapet Marg Elphinstone Road, Mumbal - 400 013.

Record Date for Distribution

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Tuesday, April 25, 2023*, as the Record Date for declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option in the following schemes, subject to availability of distributable surplus on the Record Date:

Name of the Schemes	Plans/Option	Quantum of Distribution per unit# on face value of Rs. 10/- per unit	NAV as on April 19, 2023 (Rs.)	
Aditya Birla Sun Life Balanced Advantage Fund	Regular Plan –IDCW	0.131	22.42	
(An open ended Dynamic Asset Allocation fund)	Direct Plan – IDCW	0.145	24.85	
Aditya Birla Sun Life International Equity Fund - Plan A (An open ended equity scheme following international theme by investing predominantly in Global Equities.)	Regular Plan – IDCW	1.209	17.2728	

The NAV of the schemes, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

#As reduced by the amount of applicable statutory levy. *or the immediately following Business Day if that day is a non-business day.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW option of the said schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Sd/-

Authorised Signatory Place : Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

I my family members shall not be esponsible for the same at any per not it will be entirely at the risk & o renson/persons/institution/s deating with a ransactions with Jaguri Shah, my middle in any of my family members will also no able for any loans if atready taken by my mo lagurul Shah from anybody without my! nowledge or approval. "Nirmal Atul Shah lated on this 21" day of April 2023 at Mumil

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE
TAKE NOTICE THAN Mrs. Basant Mishorta
was the owner of the unit no. 51 in Jainy Mish
industrial Premises Co-Qs. Society Ltd, 8485(part), Andheri-Kuria Road, Andheri
(East), Minable 40-055 Size was also
member of Ajay Mittal industrial Premises
contribute no. 51 bearing distinctive, more
to size and the size of the size of the size of the size
to 260 issued by the said society on 22nd
Cotcher, 1981. Wiss. Basant Mishorta
infestates on 27th January, 2023 at Mumbala
Or cleab Mrs. Mehardskuriar Publicant

Our clents Mr. Mahendrakumer Khushakhan Malhotra husband of Late Smt. Basan Mahotra along with his married daughte Mrs. Archana Rajeev Kochhar have claime the ownership in the unit no. 51 as the lega heirs of Late Smt. Basant Malhotra.

By this public notice we hereby invite a

ners or Lies Pitt, pession treasor and produced by the public note of the pession of the pession of the pession of the pession that any other distinants of design of the pession of the pession of the pession of the pession of the submitted by the pession of the pession of the pession of submitted by the pession of the pession of the submitted by the pession of the pession of support of higher the pession of the pession of support of higher the pession of the pession of support of higher the pession of the pession of support of higher the pession of the pession of support of higher the pession of the pession of support of higher the pession of the pession of support of higher the pession of support of higher the pession of pession of the pession of support of the pession of pession of the pession of pession of the pession of pession of the unit. Any distribution and the Archare Rigir Kochhar shall be considered and confirmed as the only legal hers of Lale Smit Basant Mahrbara.

tender /EMD (Rs.)

Rs. 3.84.27.629/-

Rs. 3,87,800/-

Rs. 3.19.55.962/-Rs. 3,23,100/-

Rs. 1,10,93,656/-

Rs. 1,14,400/-

Rs. 67,48,870/-

Rs. 49,78,000/-

Rs. 53,300/-

Rs. 48,60,000/-

Rs. 52,100/-

Rs. 36,54,065/-

Rs. 40,000/-

Rs. 25,48,693/-Rs. 29,000/-

Rs. 25,14,972/-Rs. 28,600/-

Chief Engineer (O&M) , BTPS, Deepnagar

Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold Rs. 17,56,07,454.00 as on 28.02.2023 + interest thereon w.e.f. 27.09.2019 + expenses & costs

Reserve Price:- Rs. 47.27 crore Below which the property will not be sold

be sold

Earnest Money Deposit (EMD)
10% of the Reserve Price
i. e. Rs. 472.70 lacs
Bid Increment Amount

नोडल पदाधिकारी, ई — प्रोक्योरमेन्ट सेल मोडल पदाधिकारी, ई — प्रोक्योरमेन्ट सेल मुख्य अभियंता का कार्यालय, कम्बाईन्ड ऑफिस बिल्डिंग मवन निर्माण विभाग, लाईन टैंक रोड, रांची PR 295642 Building (23-24) D PUBLIC NOTICE

| Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 | Plot No- B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra-400604

oe U/s. 13(2) of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security est Act, 2002 is being issued by ICICI Bank Lid. (on underlying pool assigned to ICICI Bank by Dewan usuant to a loan agreement entered into between DHF1, and the following borrower(s) who have defaulted payment of principal and interest of loans facility obtained by them from secured creditor and loans have classified as Non-Performing Assets (NPA). Anotice was issued to them on their lists known addresses,

Sr. No.	Name of the Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Loan Account Number (DHFL Old LAN & ICICI New LAN) & Address	Property Address of Secured Asset/ Asset tobe Enforced	Date of Notice Sent/ Outstanding as on Date of Notice	NPA Date
1.	Farhana Shaikh' Abdul Rehman' (18800002139 & QZNLS00005022868) & Room No 4/a, 'Darul Salam Co- Operative Housing Society Ltd', Nr Pravinchand Sai Ashish Naya Nagar, Mira Road Maharashtra Thane 401107.	Flat No. 203, 2nd Floor, Wing-A. of Building, Sai Ashish Known as Darul Salam Co-operative Housing Society Ltd, Situated at Plot No. 35, Naya Nagar Road, Old Survey No.50912, New Survey No. 3952, Lying Being and Situate at View No. 3952, Lying Being and Situate at View Polyamore Talungia Common Limits of the Bhayander Talungia Common Limits of the Bhayander Talungia Common Limits Asmita Super Market, Nayangr Thane- 401107.	March 14, 2023 Rs. 15,02,017/-	10/10/ 2022
2.	Abdulrehman Khamish Shaikh/ Shabana Shaikh/ (06200004268 & QZADR00005001843) & B/15, Twin House Colony, 1st Floor, Parksite, Near Fire Brigade, Vikhroli West, Maharashtra, Mumbai-400079	Flat No.A-301, 3rd Floor, Wing A, Parichay Apartment, Gat No.2182/1/1(P), Near Mseb Power House, Kashti Road, Shrigonda- 413701	February 20, 2023 Rs. 13,06,895/-	09-12- 2022
3.	Vithal Sahebrao Tambe/ Vdaraka Vithal Tambe/ (1040006995 & QZAUR00005008866) & Kamad, Aurangabad, Maharashtra, Aurangabad- 431001	Flat No.11, Stilt 3rd Flr, A 2 Building, Shree Guradatta Nagar, Kumbhephal, Nr Kumbhephal Kaman, Jalana Rd, Maharashtra- 431003	February 20, 2023 Rs. 9,54,578/-	09-12- 2022

Date : April 21, 2023 Place : Maharashtra Authorized Officer ICICI Bank Limited

REGD.A/D /DASTI /AFFIXATION /BEAT OF DRUM AND PUBLICATION/ NOTICE BOARD OF DRT PROCLAMATION OF SALE OFFICE OF THE RECOVERY OFFICER - 1

DERT RECOVERY TRIBUNAL- 1. MUMBAI 2nd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba Market, Colaba, Mumbai- 400005
P. No. 125 of 2021
DATED: - 17.04.2

R.P. No. 125 of 2021

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECONO SCREDULE TO THE INCOME TAX ACT, 1961, READ WITH RECOVERY DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993.

ADPI ICANT

OF THE PROCESS VERSUS

IAYWANT IMPEX PVT. LTD. & ORS. ...DEFENDANTS

JAWYANT IMPEK PVT. LID. & ORS.

DEFENDANTS

ORD 1) Jayannina Pvt. Lid. Registered Office - Jaynocholas Sandal. Cpp. Hidd Elegant. Ruiser Colon, Kolarpur(1650) A stemic Office - Col. 13. det Favor Geoma House, Plot No. 14.C., Sector 18 Wash, Bunk Mundau.

(CO.2) Mis. Jayanni Nivrult Patril Office - 41. Jaynocholas Sandal. Opp. Hold Elegant. Ruiser Colon, Kohapur-16005.

And also at -4. Duta Kuri Apartment. Near Dutal Mandid. Mahadid. Washadi, Ruiser Colony, Kohapur-16005.

(CO.3) Mis. Ruishlat Jayanni Patril Office - 41. Jaynocholas Sandal. Opp. Hold Elegant. Ruiser Colony, Kohapur-16005.

(CO.4) Mis. Nivrult Dada Patril -4, Dutals Kurij Apartment. Near Dutal Mendid. Mahadid. Vassahul, Ruiser Colony, Kohapur-16005.

(CO.4) Mis. Nivrult Dada Patril -4, Dutals Kurij Apartment. Near Dutal Mendid. Mahadid. Vassahul, Ruiser Colony, Kohapur-16005.

Whereas the Intervitie President of Officer. Dates Recovery Triburals No.1. Mulminel has deraw up the Recovery

Nivrult Dada Patril -4, Dutals Kurij Apartment. Near Dutal Mendid. Mahadid. Vassahul, Ruiser Colony, Kohapur-16005.

Nivrult Dada Patril -4, Dutals Kurij Apartment. Near Dutal Mendid. Mahadid. Vassahul, Ruiser Colony, Kohapur-16005.

Nivrult Dada Patril -4, Dutals Kurij Apartment. Near Dutal Mendid. Mahadid. Vassahul, Ruiser Colony, Kohapur-16005.

Nivrult Dada Patril -4, Dutals Kurij Apartment. Near Dutal Mendid. Mahadid. Vassahul, Ruiser Colony, Kohapur-16005.

Nivrult Dada Patril -4, Dutals Kurij Apartment. Near Dutal Mendid. Mahadid. Vassahul, Ruiser Colony, Kohapur-16005.

And whereas on the undersigned also a Colon Dada Patril -4, Dutals Kurij Apartment. Near Dutals Mendid. Near Duta

liabilities and claims attaching to the said property, so far they have been ascentianed, are those specified against motivation of the property of the position of the property of the position of the property, the said end they be profit on of the property, the said end they are mentioned in the said certificate, interest cost (including cost of the said) are tended down, the arress mentioned in the said certificate, interest cost (including cost of the said) are tended to the officer conducting the said or proof is given to his satisfaction that the amount of the officer conducting the said or proof is given to his satisfaction that the amount of the officer conducting the said or proof is given to his satisfaction that the amount on officer or other proofs to said any artificial cost of the said and the said are said to the said are said to the said and the said are said to the said are said to the said and the said are said to the said to t

6. II	ne assets snaii be auctioned as pertne following	details:-				
No.Of Lots	Description of the properties with name of owners	Date of Inspection	Reserve Price / Fair Market Price	EMD Amount	Increment Bid	
I.	R.S.89/1B adm. OH and 25 R out of that 12.5R is situated at village Islampur, Islampur Muncipal Committee, Taluka Walwa, District. Sangli.		65,97,000/-	6,59,700/-	1,00,000/-	
II.	R.S. Gat No. 119/ 3 adm. OH and 27 R is situated at village Islampur, Islampur Muncipal Committee, Taluka Walwa, District Sangli.		2,12,16,000/-	21,21,600/-	2,00,000/-	

It is also set of a first of a state of a first program of a state of a s

Sr. No	Description of the property to be sold with the names of the co-owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners.	Revenue assessed upon the property of any part thereof	Details of any other encumbrance to which property is liable	Claims, if any, which have been put forward to the property and any other known bearing on its nature and value
1	R.S.89/ 1B adm. OH and 25 R out of that 12.5R is situated at village Islampur, Islampur Muncipal Committee, Taluka Walwa, District Sangli.	140t dvalidable	Not Known	Not known
R.S. Gat No. 119/3 adm. OH and 27 R is situated at village Islampur, Islampur Muncipal Committee, Taluka Walwa, District Sangli.		Not available	Not Known	Not known



IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY MENTAL PETITION NO. 58 OF 2023

TAL PETITION NO. 58 OF 2023
In the matter of NIMESH MAHESH SHAH, Age
58 years Originally residing at B/39,
Nityasukhdham Society, Tawaripada, Lalbaug,
Bombay – 400012 and presently admitted at
Chaitanya Mental Health Care Centre, Pune
(Praitis Centre for Medical Health).

—Person with Disability

PRAGNA NIMESH SHAH

B/39, Nilyasukhdham Society,

B/39, Nilyasukhdham Society,

Notice is hereby given that the Petitioner abovenamed has filed the above mentioned petition for being appointed as the juxidian of person NIMESH MAHESH SHAH, who is mentally Disable, seeking relief of Any party having any objection thered should inform to undersigned in writing before the Horible Judge Shirl R.R. Patare in Court Room No. 2 on referoe 27th April, 2023, with reason justifying the same after which such objection, if any be deemed to have been waived. Given under my hand & seal of this Court.

Seal Addl. Registrar
City Civil Court, Mumbai

बैंक ऑफ़ इंडिया BOI

SHIVAJI PARK BRANCH
Indravadan Society, Bai Padmabai Thakkar Road, (Dadar) Mahim, Mumbai 400 016
Tel: No. 022-24327371, 24300181 Email: Shivajipark,MumbaiSouth@bankofindia.co.in APPENDIX-IV [See rule-8/11]

POSSESSION NOTICE

(For Immovable property)

Whereas
The undersigned being the authorised officer of the Bank offindia, Shivajipank Branch (name of the Institution) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferiend under Section 13/10? and with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 13.02.2023 calling upon the borrower fM Manap Datarram Haralkar in law Pratio Datarram Haralkar in repsy the amount mentioned in the notice being Rs.15.42.954.49. ("Rifteen lakhs forty two thousand inhe hundred and fifty four and forty time paise) - interest @ 7.25%, p.a. with monthly rests and other changes applicable if any w.e.f 10.01.2023 withing days from the date foresport of the said online paises). The borrower and the public in general that the undersigned has laken possession of the property described here in below in exercise of powers conferred on him under subsection (4) of section 3 folk fact and with relief of the Security interest Enforcement).

property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 3 of Act read with rule 6 of the Security interest Enforcement, Rules, 2002 on his her 17th day of April of the year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the chaque of the Bank of India, Shvilagank Erando, iname of the Institution) for an amount Rs.15,42,954.49: and interest thereon. The borrower's attention is invited other provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of tilme available, londeren the secure dassets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Flat No.301, 3rd Floor, area admeasuring 466.67 sq.ft. Building No.1, Narmada House, S.No.1, Hissa No.3 part, Plot No.4, Waliv Village, Vasai (East), District Palghar 401208.

Online Tenders are invited from Bhusawal Thermal Power Station for the follow

BTPS

E-Tender Notice No. 85/2022-23

Tenders Specification

Bi-yearly contract of handling of coal wagons & allied works at CHP BTPS, Deepnagar.

BI-yearly contract for cleaning of boiler auxiliaries, its surrounding area from boiler basement till drum level, lifting & transportation of bottom ash, coarse ash for units-4 2x500MW, BTPS, Deepnagar.

Bi-yearly maintenance work contract for maintenance of coal mills and its related system in BTPS Unit -4 ,2x500MW BTPS, Deepnagar.

Bi-yearly contract for monotring & operation of ETP & Effulents analysis on day to day basis as per MPCB Consent conditions at 210MW BTPS, Deepnagar.

Procurement of Sky climber Alpha 800 hoist complete assembly with accessories except platforms at 2x500MW, BTPS Bhusawal.

Work contract for restoration of various chutes of Stacker cum reclaimer in CHP BTPS.

Bi-yearly work contract for Maintenance of ash water recovery system at AHP, at 2x500MW, BTPS, Deepnagar.

Procurement of firecrete special for bottom ash hoppers of U-5,500MW of BTPS,Deepnagar.

Annual work contract for H.P Welding and Radiography at 210MW Boiler BTPS, Deepnagar.

Tender Cost is Rs 1,180/- (Including GST). For details please visit https://eprocurement.mahagenco.in/.

State Bank of India Authorised Officer's Details:-Name-Mr. Vikas Kumar, Mobile No: -9979894206 Binesh Maurya-9684956044 Landline No. (Office)-022-41911404 [Appendix – IV – A[See Proviso to Rule 8(6)]
SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

immovable properly mortgaged / charged to (State Bank of India) as secured creditor, the symbolic possession of which has beet laten by the Authorised Officer of State Bank of India, the secured creditor will be sold on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHERE AS BASIS and "WHERE IS BASIS, AS IS WHERE IS WHERE IT WHERE IS WHERE IS WHERE IT WHERE IS WHERE IT WHERE IS WHERE IT WHERE IT WHERE IS WHERE IT WHERE IT

| (part), PM No. A2 to A 50, village | Devead; Tablas, Parandar, Pune, | Minutes each | Sid Increment Amount | Rabbas, Parandar, Pune, | Minutes each | Rabbas, Parandar, Pune, | Minutes each | Rabbas, Parandar, Pune, | Rabbas, Parandar, Pune, | Rabbas, Parandar, Pune, | Rabbas, Parandar, Paranda

MAINTERER IN UNITED THE THE BEST OF THE STATE OF THE STAT

s sole responsibility of successful bidder only.

rdetailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Cre
rdetailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Cre
rdetailed terms conducted the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Cre
restriction of the State Bank of India, the Secured Created State Bank of India, the Secured State Bank of India This publication is also 15 days note to the Boroser's Cuarantes in State Istain of India. Be Secured Creditor's Commission of India. The Secured Creditor's Commission of India. This publication is also 15 days note to the Boroser's Courantors Imorgans as required under provise of rule 8 (6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002. The property will be auctioned and balance if any will be recovered with interest and cost from you.

Date: 1504.2022

Name of Guarantor(s)

Sd/-(NARENDER JETHANANDANI) CHIEF MANAGER & AUTHORISED OFFICER

MAHAGENCO Material to Blace Power Generation Co. U.S.

(e-Tender) Rfx No. / Section Name

RFX- 3000037434

Coal Handling Plant

RFX- 3000037392

Operation Services

Boiler Maintenance

RFX- 3000037122

Water Treatment Plan

Boiler Maintenance

RFX- 3000037569

Coal Handling Plant

RFX-3000037399

Ash Handling Plant

RFX- 3000037176

Ash Handling Plant

Name Of Borrower(s) Carcanet Infra Projects Pvt Ltd
Registered OFFICE : 503 - B, City
Tower - 17, Dhole Patil Road, Near
Bund Garden Road, Pune -411 001
Administrative Office:-Same as above
4.

Lot No. 1
Project Name:- Royal Purandar
NA Piot No. A2-A60 admeasuring
2.38,754 53 sq. mts in project
(logn) Piot No. 20 to A60, village
Dewads, Taluka, Purandar, Pune,
Maharashira 412205.

Names of Title Deed Holders Carcanet Infra Projects Pvt Ltd

PUBLIC NOTICE IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II (Ministry of Finance)
3rd Floor, Telephone Bhavan, Strand Road Colaba, Mumbai 400005
ORIGINAL APPLICATION NO. 73 OF 2022

> ... APPLICANT ANITA MANOHARLAL KANDA AND ANR ... DEFENDANTS ANTA MANDHARLA KANDA AND ARI.
>
> **DIFFESCO A. In 27 and 272 we special properties of the properties of

assets.

6. You are also directed to file written statement with a coy thereof furnished to the applicar and to appear before DRTII on 27.06.2023 at 11.00 a.m. Failing which the application shall be

TO, 1. Mrs. Anita manoharlal kanda

A-102 and B-102, Chandrakant Residency, Near Maxus Mall, Opp. Radha Swami Satsang 150FeetRoad, Bhayander (West), District - Thane - 401 101. And also at Flat No.301 / 401, 'X Wing, Building No.1, Poonam Imperial, Dongre, Virar (West),

150Fert Road, Bhayandre (West), District - Thane - 401 101.
And also at Flath 301/401, X'Wing, Bullding No.1, Poonam Imperial, Dongre, Virar (West Palghar - 401 303.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that we are investigating and verifying the title of VIRANI CONSTRUCTION COMPANY, a partnership firm registered under the provisions of Indian Partnership Act, 1952 and having its registered office at D-7. I ico Commercial Act, 1952 and having its registered office at D-7. I ico Commercial Company of the Company of the

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

Moscription of the said Property)

All those pieces and parcels of non-agricultural lands bearing Survey
no. 38 Hissa no. 1 admeasuring 10.450 square meters. Survey no. 40
Hissa no. 1 admeasuring 6.790 square meters and Survey no. 40
Hissa no. 1 admeasuring 6.790 square meters angegrating 10.21,770
square meters situate, lying, being at village Kausa, Taluka and District
Thane, within the Registration District and Sub-District Thane and
within the limits of Thane Municipal Corporation.

Dated this 21st day of April, 2023

LEXICON LAW PARTNERS

Mulla House, 4th Floor 51, M. G. Road, Fort, Mumbai - 400 001.



Excel Industries Limited

CIN: L242Uumin190unLcu11607

Regd. Office: 184-87, S. V. Road, Jogeshwari (West),
Mumbai-400 102. Website: http://www.excelind.co.in

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE IS beerby given to the Members of Excel Industries Lunited ("the Company") pursuant to Sections 100, 110 and all other applicable provisions, it along of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable provisions of the Act, Including and the applicable provisions of the Act, Including and the propietion of the Act, Including and the applicable in and other applicable provisions of the Act, Including and the applicable in and other applicable in Amy that the Company is seclong consent of the Members by way of Postal Bullot through remote e-reting process. (In Sechnetz by way of Postal Bullot through remote e-reting process. When 11/2020. 3,07202. 0,272020. 2,07202. 0,07202. 1,0

s Friday, 07° Åpril, 2023.

ordringly, the Company has completed the dispatch of Postal Ballol and no 20° Åpril, 2023 to sharholders whose names appear in thembers or late of Beneficial Owners as on the cut-off date an sistered their email addresses.

Notice and Esplanatory Statement are available on the web Notice and Esplanatory Statement are available on the we Notice and Esplanatory Statement are available on the we Notice and Esplanatory Statement are available on on the websteen of BSE as a service statement of the Statement and the statement of the State

rashant Diwan, Practicing Company icate of Practice No. 1979) is appointed stal Ballot, through e-voting process. Hairman after completion of the esuits alon-

For Excel Industries Limited

Place: Mumbai Date: 21st April, 2023 S K Singhvi Company Secretary

as under:

1. In show cause within 30 thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted.

2. To discharge facilities and proporties of assess other than properties and assests specified by 2. To discharge facilities and assests specified by 2. To discharge facilities and assests specified by 3. To discharge facilities and assests specified by 3. To discharge facilities and assests and properties disclosed enablement 6/4) of the pright adjustation.

3. You are restartand from dealing with or discopring if secured assests of such other assets and properties disclosed for attachment of the properties.

4. An usual minimal charge for the properties.

4. An usual minimal charge for year year, and experience or charges, except in the ordinary course of business any of the assets over within security interest is created and/or ordinar assets and secured the failure and could be assets and security and the properties assets and security and the properties are the properties and the properties and the properties are the properties and the properties are the properties and the properties are the properties and the properties a

proper ties specified uscrosed unter set ann to. And it is original application will approved of the Tribural.

5. You shall be fable to account for the sale proceed realized by sale of secured asset assets and opporties in the ordinary course of business and deposit such sale protine count maintained with bank of financial institution holding security interest or assets.

heard and decided in your absence. Given/Issued under my hand and the seal of this Tribunal on this 23rd day of March 2023.

And also at Hat No. 3017 4017, A Wring, building No. 1, Poolsain Imperial, building, over the Palghar - 401 303.

1. MR. MANOHARLAL G. KANDA

A-102 and B-102, Chandrakant Residency, Near Maous Mall, Opp. Radha Swami Sal

PUBLIC NOTICE

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

कोणत्याही व्यक्तीने/ संस्थेने वरील सदर शेअर्स आणि युनिट आणि/ किंवा कोणताही भाग किंवा भागासंबंधी विक्री, गहाण, विश्वस्त, धारणाधिकार, ताबा, भेट, वारसा, सोडत, भाडेपटटा किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे आणि/ किंवा च्या मार्गे कोणताही डीड दस्तावेज, लिखित आणि/ किंवा च्या संदर्भात कोणताही डीड किंवा दस्तावेज अंमलात आणले असल्यास आणि/ किंवा कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास त्या ह्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत त्या संबंधी पृष्ठ्यर्थ दस्तावेजी पुराव्यासह आम्हाला कळवावे, कसूर केल्यास अशा कोणत्याही व्यक्ती/ संस्थेकडून, च्याद्वारे, च्या माध्यमातून, त्यांच्यासाठी आणि/ किंवा त्यांच्या वतीने असे कोणतेही दावे किंवा मागणी, आक्षेप किंवा अडथळे इ. कोणत्याही प्रकारे विचारात घेतले जाणार नाही आणि आमचे अशील सदर शेअर्स आणि युनिट मिळवण्याकरिता पात्र ठरतील आणि त्यानुसार, विक्रीसाठीच्या कराराची अंमलबजावणी आणि नोंदणी करून मूळ नामाधिकाराचा डीड आणि हस्तांतरण फॉर्म्स सह सदर यनिटचा प्रत्यक्ष ताबा मिळवती. दिनांकीत २१ एप्रिल, २०२३

मे. ए. एन. एस. लीगल सर्विसेस करीता,

डी-१०. पार्ले कॉलनी, सहकार मार्ग, विलेपार्ले (पर्व), मंबई ४०० ०५७.

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) पहिला मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३

Case No.: 0A/551/2020

गयद्याच्या कलम १९ च्या उप–कलम (४) अंतर्गत समन्स, कर्ज वसूली न्यायाधिकरण (प्रक्रिया) नियम, १९९३ च्या नियम ५ च्या उप-कलम (२ए) सह वाचा बँक ऑफ बडौदा

शारदा साहेबराव अपसूंदे

(१) श्री. श्रीपत शिवाजी बोरस्ते

जांबुटेक, ता.दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र–४२२००३

ज्याअर्थी 0A/551/2020 हे दिनांक **01/07/2020** रोजी माननीय पीठासिन अधिकारी/निबंधक यांच्यासमोर सूचीबद्ध केलेले आहे

माननीय न्यायोधिकरण अधिनियम कलम १९(४) अन्वये, (OA) रू. ११९९१९५९.९२/-(कागदपत्रांच्या प्रतींसह अर्ज संलग्न) कर्जाच्या वसुलीसाठी दाखल केलेल्या या अर्जावर समन्स/सचना जारी करण्यात येत आहे. कायद्याच्या कलम १९ च्या उप-कलम (४) नुसार, तुम्ही, प्रतिवादींना, खालीलप्रमाणे निर्देश

(i) समन्स बजावल्यानंतर ३० दिवसांच्या आत कारणे दाखवणे, ज्यासाठी प्रार्थना करण्यात

आलेली मुदत मंजूर केली जाऊ नये. (ii) मूळ ॲर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदाराने निर्दिष्ट केलेल्या मालमत्ता आणि मालमत्ते व्यतिरिक्त इतर मालमत्ता किंवा मालमत्तेचे तपशील उघड करणे.

(iii) मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत उघड केलेल्या सुरक्षित मालमत्तेचे व्यवहार किंवा विल्हेबाट लावण्यापासून तुम्हाला प्रतिबंधित केले आहे, प्रलंबित सुनावणी आणि मालमत्ता

संलग्न करण्याच्या अर्जाची विल्हेवाट लावणे. (iv) तुम्ही विक्री, भाडेपटट्याने किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करू शकणार नाही, त्याच्या व्यवसायाच्या सामान्य मार्गात ज्या मालमत्तेवर सुरक्षा व्याज निर्माण केले. आहे. आणि/किंवा

इतर मालमत्ता आणि मालमत्ता अनुक्रमांक ३ए अंतर्गत निर्दिष्ट किंवा उघड केल्या आहेत. न्यायाधिकरणाच्या पर्व परवानगीशिवाय मूळ अर्ज. (v) सामान्य व्यवसायात सरक्षित मालमत्ता किंवा इतर मालमत्ता आणि मालमत्तांच्या विक्रीदारे प्राप्त झालेल्या विक्रीच्या रकमेसाठी तुम्ही जबाबदार असाल आणि अशा विक्रीची रक्कम बँक

किंवा वित्तीय संस्थांकडे ठेवलेल्या खात्यात जमा कराल ज्यावर सुरक्षा मालमत्ता व्याज असेल तुम्हाला लिखित विधानाची प्रत अर्जदारास सादर करण्याचे आणि २५/०४/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता रजिस्ट्रारसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास तुमच्या अनुपस्थितीत अर्जावर सुनावणी आणि निर्णय घेतला जाईल माझे सही व ऋणवसुली कार्यालयाच्या शिक्क्यानिशी दिली असे दि.१३/१०/२०२२

वसुली अधिकारी कर्जवसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)

⊘ kotak° कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय : २७ बीकेसी, सी-२७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१, (महा **n कार्यालय** : ४था मजला, अदमास प्लाझा, १६६/१६, सीएसटी रोड, कोलीवेरी गाव, कुंची कुर्वे नगर, कलिना सांताक्रुझ (पू), मुंबई-४०

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या जोडपत्र IV सहवाचता नियम ८(१) अनुसार

 कर्ज खाते नावः दिशा ट्रेडर्स, 🗖 कर्ज खाते क्र.:६३२०४४००१२६६

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **कोटक महिंद्रा बँक लिमिटेड,** बँकिंग रेग्युलेशन्स ॲक्ट, १९४९ च्या अर्थातील बँकिंग कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय : २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांदा (प), मंबई-४०० ०५१ व शाखा कार्यालय येथे: ४था मजला, अदमास प्लाझा, १६६/१६ सीएसटी रोड, कोलीवेरी गाव, कुंची कुर्वे नगर, कलिना, सांताक्रुझ (पू), मुंबई-४०००९८, महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंटे ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''सरफैसी ॲक्ट '') अंतर्गत व सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या कलम १३(२) व १३(१२) सहवाचता नियम ८(१) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांव **१३ जानेवारी, २०२३** रोजी मागणी सूचना जारी करून आणि २६ **जानेवारी**, २०२३ दिनांकीत वृत्तपत्रात प्रकाशित केली <mark>ते १) दिशा टेडर्स मार्फत भागीदार, श्री भुपेंद्र पासद (कर्जदार) २) श्री भुपेंद्र पासद (सह-</mark> कर्जदार/गहाणदार) ३) सौ पुष्पा प्रसाद (सह-कर्जदार) • सर्वांचा पत्ता येथे: ५, श्रीनाथजी अपार्टमेंट, तळ मजला, मालवीयापेठ, शिव मंदिर क्रॉस रोड, रामनगर डोंबिवली पूर्व ठाणे-४२१२०१ यांना सूचनेतील नमूद रक्कम कर्ज खाते क्र. ६३२०४४००१२६६ करीता थकीत रक्कम १२.०१.२०२३ रोजीप्रमाणे **रु. ८.६८.६४७.८३**/-आठ लाख अडसष्ट हजार सहाशे सत्तेचाळीर . १३.०१.२०२३ पासून चक्रवाढ व्याजाचे सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभार (थकीत क्कम) या रकमेची परतफेड सदर मागणी सूचनेच्या प्रकाशनाच्या **तारखेपासून ६०** दिवसांत करण्यास सांगितले होते. वर नमूद कर्जदार/सह-कर्जदार रकमेचे प्रदान करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/सह कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे **सूचना देण्यात** येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद केलेल्या मिळकतीचा

केलेल्या शक्तीच्या आधारे **१७ एप्रिल, २०२३** रोजी घेतला. विशेषतः उपरोल्लेखित कर्जदार/सह कर्जदार व सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. त्यांनी लमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह केलेल्या कोणताही व्यवहार हा दी **कोटक महिंद्रा बँक** <mark>लिमिटेड</mark> ज्यांचा शाखा पत्ता येथे : ४<mark>था मजला, अदमास प्लाझा, १६६/१६, सीएसटी रोड, कोलीवेरी</mark> **गाव, कुंची कुर्वे नगर, कलिना सांताक्रुझ (पू), मुंबई-४०००९८** च्या रक्कम १२.०१.२०२३ रोजीप्रमाणे ह. ८,६८,६४७.८३/- (रुपये आठ लाख अडुसष्ट हजार सहाशे सत्तेचाळीस व त्र्याऐंशी पैसे)सह त्याच्या संपूर्ण प्रदान/ वसुलीपर्यंत १३.०१.२०२३ पासून चक्रवाढ व्याजाचे सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज आणि पर्यायी व्याज, अनुषंगिक, परिव्यय आणि प्रभार या रकमेच्या अधीन राहील

सांकेतिक कब्जा वरील सदर नियम ८ सहवाचता सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत त्याला/तिला प्रदान

गरण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

पुढील मिळकर्तीवरील गहाण: ५, श्रीनाथजी अपार्टमेंट, तळ मजला, मालवीयापेठ, शिव मंदिर क्रॉस रोड रामनगर डोंबिवली पूर्व ठाणे-४२१२०१

सौ. श्वेता कामत, प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक कायदेशीर कोटक महिंद्रा बँक लि. करीता

ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र

वसुली अधिकारी-।/॥ यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) पहिला मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३

मागणी नोटीस

बँका आणि वित्तीय संस्था अधिनियम, १९९३ आणि आयकर अधिनियम, १९६१ च्या द्वितीय अनुसूचीचा नियम २ आणि कर्जवसुलीच्या कलम २५ ते २८ अंतर्गत सूचना

आरसी/१४२/२०२१

बँक ऑफ बूडौदा (देना बँक)

शार्दुल नभाबाई मोगल

(सीडी १) श्री. घोटेकर अशोक किसन अंबानेर, ता.दिंडोरी, जि.नाशिक, महाराष्ट्र-४२२००१.

याद्वारे सुचित करण्यात येते की, पीठासिन अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने जारी केलेल्या पुर्नप्राप्ती प्रमाणपत्रानुसार **0A/301/2017** मध्ये कर्ज वसुली ट्रिब्यूनल मुंबई (डीआरटी ३) रू. २२,३४,४४८.००/– (अक्षरी रू. बावीस लाख चोत्तीस हजार चारशे अट्टेचाळीस फक्त) सोबत पेंडेंटलाइट आणि भविष्यातील व्याज @ ९.००% साधे व्याज

वार्षिक म्हणजेच दि.१३/०८/२०१५ पर्यंत वसुली आणि खर्च रू. ५०,००० (अक्षरी रू.

<mark>पन्नास हजार फक्त)</mark> तुमच्यावर (संयुक्तपणे व स्वतंत्रपणे) देय आहे २. आपणास नोटीस मिळाल्याच्या १५ दिवसांच्या आत वरील रक्कम भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे न केल्यास बँका आणि वित्तिय संस्था अधिनियम १९९३ आणि त्याअंतर्गत

३. पुढील आदेशाच्या सुनावणीच्या तारखेला किंवा त्याआधी आपणास तुमच्या मालमत्तेचे तपशील प्रतिज्ञापत्रावर जाहीर करण्याचे आदेश दिले आहे.

४. पुढील कार्यवाहीसाठी आपणांस खालील स्वाक्षरी करणार यांच्यासमोर दि.२५/०४/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.

५. वर नमूद केलेल्या रकमेव्यतिरिक्त, आपण देय देण्यास देखील जबाबदार असाल (अ) प्रमाणपत्र/अंमलबजावणी कार्यवाहीच्या या सूचनेनंतर लगेच सुरू होणाऱ्या

कालावधीसाठी व्याज देय राहील (ब) या नोटीस आणि वॉरंट आणि इतर प्रक्रियेच्या सेवेच्या संदर्भात सर्व खर्च, शुल्क आणि खर्च आणि इतर सर्व कार्यवाही करण्यासाठी घेतलेल्या देय रक्कम वसूल केली जाईल. माझे सही व ऋणवसुली कार्यालयाच्या शिक्क्यानिशी दिली असे दि.२४/२/२०२२

> सही/-वसुली अधिकारी कर्जवसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)

जाहीर सूचना

मी, निर्मल अतुल शाह, वय साधारण ३८ वर्षे याद्वारे माझी आई जागृती शाह, वय साधारण ६५ वर्षे, राहणार ५०३, सप्तर्षी सीएचएसएल, एक्सार रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० १०३ यांच्यासंदर्भात सदर जाहीर सूचना दे आहे की, कोणाही व्यक्तीने जागृती शाह यांच्यासमवेत कोणत्याही स्वरूपातील आर्थिक व्यवहार, ज्यामध्ये सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जे देणे असो वा गहाण निर्मित करणे/ व्यक्तिगत हमी स्वीकारणे असो वा अन्य कोणत्याही स्वरूपातील बाबींचा समावेश असेल, असे व्यवहार करू नुवेत. सद्र जाहीर सूचनेव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती, संस्था, बँक, वित्तीय संस्था वा एजन्सी कोणत्याही प्रकारचा आर्थिव व्यक्तार करीत असल्यास/ज्याद्वारे कोणतेही दायित्व निर्मित होत असल्यास त्याकरिता मी वा माझे कोणतेही कुटुंब सदस्य कोणत्याही स्वरूपात जबाबदार नसतील व जागृती शाह माझी आई यांच्यासमवेत असा व्यवहार करीत असलेल माझा आइ याच्यासम्बत् असा व्यवहार करात असलला व्यवती, संस्था यांच्या संपूर्ण जोखीम व जबाबदारीवर असेल. माझी/आमची माहिती वा मंजुर्तीशिवाय माझी आई जागृती शाह यांच्याद्वारे कोणाही व्यवतीकडून यापूर्वीच काही कर्जे गह नाञ्चाहर के गहर के जिल्ला कोणतेही कुटुंब सदस्य हे

निर्मल अतुल शाह दिनांक : २१.०४.२०२३

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना याद्वारे कळविण्यात येते कि, (१) श्रीम. कंदन मनहरलाल बिलाखिया. (२) श्री प्रतिश हितेश बिलाखिया, (३) कु. हिनल हितेश बिलाखिया हे माझे अशील आहेत आणि श्री हितेश मनहरलाल बिलाखिया हे गाव घाटकोपर किरोळ, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उप-नगर येथील आणि बृमुंमनपा च्या 'एन' वार्डच्या महापालिका अधिकारक्षेत्रातील प्लॉट क्र. २३, राजावाडी मार्ग क्र. ३, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७ येथे स्थित सीटीएस क्र. ४७३६ सब स्किम क्र. ८ येथील ''श्री शंकर प्लाटिनम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.'' च्या ४ थ्या मजल्यावरील क्र. ४०१ धारक फ्लॅट परिसर मोजमापित ६८६ चौरस फू. चटईक्षेत्र असलेला,

एमयूएम/डब्लूएन/एचएसजी/टीसी/१०५८७/ २०१३-२०१४/२०१३ असलेल्या श्री शंकर प्लाटिनम को-ऑप. हाऊ. सोसायटीच्या लि.चे शेअर सर्टिफिकेट क. ७ दिनांकीत ०५.०८.२०२३ अंतर्गत असलेले विभिन्न क्र. ६१ ते ७० (दोन्ही समाविष्टित) पूर्ण भरणा केलेले दहा शेअर्स यांचेसह ("सदर मिळकत") असलेल्या या मिलकतीच्या ५०% अविभाजित हिस्सा हक्क, नामाधिकारांचे कायदेशीर सहमालक कब्जाधारक आणि ताबाधारक आहेत. श्री हितेश मनहरलाल बिलाखिया यांचे २८ . ऑक्टोबर २०२२ रोजी निधन झाले असून त्याच्या पश्चात त्यांची आई श्रीम. कुंदन मनहरलाल बिलाखिया, त्यांची पत्नी श्रीम. भावना हितेश बिलाखिया, त्यांचा मुलगा श्री. प्रतिश हितेश बिलाखिया आणि त्यांची मुलगी कु. हिनल हितेश बिलाखिया हे केवळ कायदेशीर वारसदार आहेत. आता (१) श्रीम. कंदर मनहरलाल बिलाखिया, (२) श्री. प्रतिश हितेश बिलाखिया, (३) कृ. हिनल हितेश बिलाखिया है सदर मयत श्री. हितेश मनहरलाल बिलाखिया यांच्या वरीलप्रमाणे मिळकतीसंदर्भाच्या हिस्स्यातील त्यांचे हक, नामाधिकार व हितसंबंध श्रीम. भावना हितेश बिलाखिया यांच्या बाजूने सोडण्यास आणि त्यागण्यास इच्छक आहेत.

बिलाखिया यांच्या वरीलप्रमाणे लिखित मिळकतीच्या हिस्सा किंवा त्याच्या कोणत्यार्ह भागासंदर्भात विक्री, देवाणघेवाण, जप्ती भाडेपद्म, उप-भाडेपद्म, भाडेकरार, लिव्ह ॲण्ड लायसेंस, वहिवाटीचा अधिकार, गहाण, प्रलंबित वाद, वारसा, कौटंबिक व्यवस्था/तडजोड, भेट, धारणाधिकार, प्रभार, देखभाल, सविधाधिकार विश्वस्त, ताबा, कर्जे, अग्रीम, मनाई आदेश किंवा इतर जप्ती किंवा कोणतेही न्ययालय, लवाद, महसूल, स्वायत्त प्राधिकरणाद्वारे पारित केलेल्या कोणत्याही हुकूम, आदेश किंवा निकालांतर्गत, चिरभोग अथवा अग्रक्रयाधिकार किंवा प्रभार किंवा इतर कोणत्याही मार्गे कोणताही आक्षेप आणि/अथवा दावा असल<mark>्</mark>यास तसे लेखी स्वरूपात त्याच्या पुष्ठ्यर्थ असलेल्या दस्तावेजी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर सदर प्रकाशनाच्य तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सूचित करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास अशा व्यक्तीचा/व्यक्तींचा असा कोणताही दावा आणि/अथवा आक्षेप, जर काही असल्यास सोडून दिला, त्यागीत केला, माफ केला आणि/अथवा परित्यागीत केला आहे असे

सर्व व्यक्तीं ज्यांना मयत श्री. हितेश मनहरलाल

मानले जाईल. दिनांक: २१ एप्रिल २०२३ रोजी ॲडव्होकेट जतिन लालवानी ९०३. ३६० डिग्री बिझनेस पार्क. एल.बी. एस. रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई - ४०० ०८०.

EXCEL

पश्चिम रेल्वो जुनी आणि सदोष एलटी केबल बदलणे

आणि इतर कामे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) ईएमयु कारशेड, मुंबई सेंट्रल विभाग, पश्चिम रेल्वे, मुंबई ४०० ०३४ खालील विद्युत कामासाठी ई-निविदा मागवत आहेत. **खुली** ई-निविदा क्र.: डीआरएम-२०२३-२४-०१-व्हीआर दिनांक १२/०४/२०२३. कामाचे नाव: इएमयु कारशेड मध्ये जुनी आणि सदोष एलटी केबल बदलणे आणि सबस्टेशन-१ आणि सबस्टेशन-२ अंतर जोडणीसाठी केबल पुरविणे. कामाचे अंदाजे खर्च: रु २५,८४,१५१/-. ईएमडी: रु ५१,७००/-. सादर करण्याची तारीख आणि वेळ: विहित १२/०५/२०२ रोजी दु. १५.०० वा. पर्यंत. उघडण्याची तारीख आणि वेळ: १२/०५/२०२३ रोजी दु. १५.३० वा. www.ireps.gov.in वर वेबसाईटद्वारे पाहत

आणि सादर केले जाऊ शकते. आम्हाला लाईक करा: 🚹 facebook.com/WesternRly

जाहीर सूचना

माझ्या अशीलांच्या सचनांतर्गत सचना याद्रारे देण्यात येते की, मी खालील नमूद मिळकतीकरिता ओम मणिकांता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/४१०१ दि. १८/०१/७४ अंतर्गत महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् ॲक्ट, १९६० च्या तरतुदींतर्गत रितसर नोंदणीकृत सोसायटी ज्यांचे नोंदणीकृ कार्यालय येथे ६, न्यु शास्त्री नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४००१०४ यांच्या नामाधिकारांची तपासणी करत आहे. कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींना खालील नमूद परिसर, पार्किंग किंवा शेअर्स किंवा त्यावरील कोणत्याही भागामध्ये कोणताही करार, विक्री, हस्तांतर, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भार, भेट, अंत्यदान, सोडवणूक, अदलाबदल, स्विधाधिकार, हक्क, करार आणि स्थिती, कुळवहिवाट, भोगवट्याचा हक्क, अभिहस्तांकन, भाडेपट्टा, उप भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, भागीदारी विलेख, कर्जे, वापर, ताबा, विभागणी, विश्वस्त, वारसा, थकीत कर आणि/किंवा कर, देणी आणि निर्वाह, जप्ती, निषेधाजा. हकम. आदेश. परस्कार. प्रलंबित वाद आणि/किंवा त्याच्या/तिच्या/त्यांच्या कस्टडीमध्ये असलेल्या ताबा / नामाधिकारांच्या मूळ दस्तावेजांच्य सुकृताद्वारे किंवा अन्य कसेहीच्या मार्गे कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा. मागणी. शेअर, हक्क, नामाधिकार आणि/किंवा हितसंबंध असल्यास तसे लिखित स्वरूपात दस्तावेजी पुराव्यांच्या प्रमाणित सत्य प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय ए/१०४, अर्पिता अपार्टमेंट्स, राजाराम तावडे रोड, म्हात्रे वाडी, दहिसर (पश्चिम) मुंबई - ४०००६८ येथे सदर तारखेपासून चौदा (१४) दिवसांत कळविणे आवश्यक आहे. अन्यथा तसे दावे जर काही असल्यास त्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय तपासणी

पूर्ण होईल आणि ते त्यागित मानले जातील. वरील उल्लेखित परिशिष्ट: ६, न्यु शास्त्री नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४००१०४ येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित बहन्मंबई महानगरपालिका - पी साऊथ वॉर्डमधील मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील गाव पहाड, गोरेगाव (पश्चिम) चे गाव: पहाडी, गोरेगावच्या सी.टी.एस. क्र. २१७/ए, सर्व्हे क्र. १६१, भाग - ई धारक जमीनीच्या भागावर उभारित इमारत क्र. ६ मोजमापित ८०६.३७ चौरस मीटर्स यासह त्यावर तळ अधिक चार वरचे मजले समाविष्ट २० (वीस) रहिवासीत फ्लॅट्स समाविष्ट उभी इमारत, सीमाबद्धः पश्चिमेलाः ४०-० मोठा रोड, दक्षिणेला: इमा क्र. ५, उत्तरेला: पंप हाऊस आणि पूर्वेला: फोर्टीन स्टार सीएचएस

सदर दिनांक २१ एप्रिल, २०२३ ॲड. अर्चना एम. गवळी

एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: १८४ -८७ , एस.व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४००१०२, वेबसाइट: http://www.excelind.co.in,

र्डमेल: investors@excelind.com, दूरध्वनी: ९१ -२२ -६६४६४२७३ पोस्टल बॅलटची सूचना

याद्वारे एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांना कलम १०८ , ११० आणि नियम २०

आणि २२ सह वाचलेल्या कंपनी कायदा, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १०८ , ११० आणि इतर सर्व लागू तरतुर्दीनुसार सूचना देण्यात आल्या आहेत. कंपनीज (व्यवस्थापन आणि

प्रशासन) नियम, २०९४ (''नियम''), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नियमन ४४ (सुचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') सर्वेसाधारण सभेचे सचिवीय मानक (''एस एस -२ '') इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आणि कायद्याच्या इतर लागू तरतुर्दोद्वारे जारी केलेले कोणतेही वैधानिक फेरफार (i) किंवा त्यावेळेस ते अंमलात आणणे आणि इतर लाग कायदे आणि नियम. जर काही असतील तर . की कंपनी रिमोट ई-मतदान प्रक्रियेद्वारे पोस्टल बॅलेटद्वारे आपल्या सदस्यांची संमती घेत आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए), भारत सरकार, सामान्य परिपत्रक क्रमांक ११/२०२२, ०३ /२०२२ , o२/२o२२, २o २o२१, १o/२o२१ , ३९/२o२o, ३३/२o२o, २२/२o२o, १७/२o२o आणि १४/२०२० दिनांक २८ डिसेंबर, २०२२, ५ मे, २०२२, डिसेंबर ८, २०२१, २३ जून २०२१, ३१ डिसेंबर २०२०, २८ सप्टेंबर २०२० , १५ जून २०२०, १३ एप्रिल २०२० आणि एप्रिल ८, २०२०, अनुक्रमे (एकत्रितपणे ''एमसीए परिपत्रके'' म्हणून संदर्भित), कंपन्यांनी सर्वांना फक्त ई-मेलद्वारे पोस्टल बॅलेट नोटीस पाठविण्याची परवानगी दिली आहे. त्याचे सदस्य ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझिटरी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत केले आहेत आणि केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करणे. कायद्याच्या कलम १०२ अंतर्गत आवश्यक असलेल्या ठरावासंबंधी सर्व भौतिक तथ्ये स्पष्टीकरणात्मक विधानासह प्रस्तावित ठराव, २४ मार्च २०२३ च्या पोस्टल बॅलेट नोटिसचा भाग आहे.

शेअर होल्डर्स, पोस्टल बॅलेट नोटीस कोणाला प्राप्त होईल आणि कोणाला ठरावावर मत देण्याचा अधिकार आहे. हे निश्चित करण्याच्या उद्देशासाठी कट-ऑफ तारीख शकवार. ०७ एप्रिल. २०२३

त्यानुसार, कंपनीने २० एप्रिल २०२३) रोजी ज्या भागधारकांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार दिसतात आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केले आहेत त्यांना ईमेलद्वारे पोस्टल बॅलेट नोटीस पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान कंपनीच्या www.excelind.co.in वोबसाइटवर, बीएसई आणि एनएसईच्या वेबसाइटवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध लिंक इनटाइम https://instavote.linkintime.co.in येथे देखील प्रायव्हेट लिमिटेड. सदस्य, जे कट-ऑफ तारखेला कंपनीचे भागधारक होते परंतु ज्यांना पोस्टल बॅलट नोटीससह ईमेल प्राप्त झाला नाही, ते उपरोक्त ञेबसाइटवर सुचनेमध्ये प्रञेश मिळवू शकतात आणि मध्ये दिलेल्या ई-व्होटिंग सूचनांनुसार त्यांचे मत देऊ शकतात. सूचना एमसीएच्या परिपत्रकानुसार, पोस्टल बॅलेट फॉर्मसह नोटिसची प्रत्यक्ष

प्रत आणि प्री-पेड व्यवसाय उत्तर लिफाफा या पोस्टल बॅलेटसाठी सदस्यांना पाठवलेली नाही. लिंक इन टाइम प्रायव्हेट लिमिटेडने (लिंक इनटाइम) प्रदान केलेल्या प्लॅटफॉर्मवर रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध आहे. रिमोट ई-मतदान कालावधी शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३) रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि शनिवार, २० मे, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. या कालावधीत, ०७ एप्रिल २०२३ च्या कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण केलेले भागधारकच त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल लिंक इनटाइमद्वारे अक्षम केले जाईल आणि सदस्याला त्या तारखेच्या पुढे ई–मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. दरस्थ ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया सूचनेमध्ये प्रदान केली आहे. या पोस्टल बॅलेटद्वारे (रिमोट ई-व्होटिंगद्वारे) सदस्यांनी पारित केलेले ठराव सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत पारित केले गेले आहेत असे मानले जाईल. ठराव, आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास, दूरस्थ

ई-मतदानाच्या शेवटच्या तारखेला, म्हणजे २० मे, २०२३ रोजी पास झाल्याचे मानले जाईल. रिमोट ई-व्होटिंगच्या संदर्भात कोणत्याही प्रश्नांसाठी, सदस्य श्री राजीव रंजन - एव्हीपी, लिंक इन टाइम प्रायव्हेट लिमिटेड. यांच्याशी संपर्क साधू शकतात. पत्ता - सी १०१ ,२४७ पार्क, एलबीएस रोड, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०००८३, फोन: ०२२-४९१८६२७०, ईमेल आयडी enotices@linkintime.co.in

श्री. प्रशांत दिवाण, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सदस्यत्व क्रमांक १४०३) सराव क्रमांक १९७९ प्रमाणपत्र) यांची ई–मतदान प्रक्रियेद्वारे पोस्टल मतपत्रिका आयोजित करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतांची छाननी पूर्ण झाल्यानंतर ते छाननीचा अहवाल अध्यक्षांना सादर

छाननी अहवालासह निकाल स्टॉक एक्सचेंजेस (बीएसई आणि एनएसई) मध्ये सादर केले जातील आणि कंपनीच्या www.excelind.co.in वेबसाइटवर आणि बंद झाल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत लिंक इनटाइमच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील. एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड साठी

ठिकाण: मुंबई तारीख: २१ एप्रिल २०२३ एस. के. सिंघवी कंपनी सचिव

जाहीर सूचना

याद्वारे सर्व संबंधितांस कळविण्यात येते की. प्रमोद नारायण गोतारणे. रा. नागले. पोस्ट कामण, तालुका वसई, जिल्हा पालघर यांनी त्यांचे मालकीची कब्जेवहीवाटीची गाव मौजे नागले, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील सर्वे नं./हिस्सा नं. ५३/१, क्षेत्र हे.आर. ०-३५-२०. पोट खराबा क्षेत्र हे.आर. ०-०२-००, एकूण क्षेत्र हे.आर. ०-३७-२०, आकारणी रु. २.०६ पैसे या मिळकतीपैकी क्षेत्र हे.आर. ०-२०-०० ही मिळकत माझे अशिलांस विकण्याच्या वाटाघाटी करीत आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमांचा, व्यक्तीचा, गहाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त, बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य हक्क, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस प्रसिध्द <u>झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे आत</u> निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या ए/१०१, 'आरती अपार्टमेंट'', वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर या पत्त्यावर योग्य त्या कागदोपत्री पराव्यासह कळवावा. अन्यथा तसा -हक्क, हितसंबंध नाही असे समजून

विक्रीचा व्यवहार पुरा केला जाईल. सही/ (श्री. एन. बी. देशमुख) खरेदीदारांचे वकील

जाहीर सूचना

आमच्या अशिलांच्या सूचनेनुसार, आम्ही श्री. अश्विन के. भवनानी, श्री. अशोक के. भवनानी आणि श्री. किशनचंद सी. भवनानी यांचा जी. डी. सोमाणी मार्ग, कफ परेड, मुंबई - ४०० ००५ येथे स्थित कुलाबा विभाग/ बी.बी.आर.व्ही. चा सी. एस. क्र. १/६४१ धारक प्लॉटवरील मेकर टॉवर ''एल' अशा ज्ञात इमारतीच्या २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २३ मोजमापीत १२२० चौ. फू. ११३.३८ चौ. मीटर च्या समतुल्य किंवा आसपास बिल्ट-अप क्षेत्र मधील सर्व फायदेशीर अधिकार. नामाधिकार आणि हितसंबंध आणि मेकर टॉवर 'एल' को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चे प्रत्येकी रु. ५०/- चे ५ शेअर्स. विशिष्ट क्र. ४६ ते ५० (दोन्ही समावेशी) च्या संदर्भामध्ये नामाधिकार तपाशत करत आहेत. कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींना सदर शेअर्स किंवा सदर जागेच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास त्यांनी ह्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत पृष्ठ्यर्थ दस्तावोजी पुराव्यासह लेखी निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे दांवे पाठवावे. कसर केल्यास. कोणतेही दावे जर असल्यास. त्यागित केल्याचे मानले जाईल.

जय हिरानंदानी भागीदार राजन हिरानंदानी आणि असोसिएटस वकील.

५०४ ए/बी, नीलकंठ, ९८ मरीन ड्राईव्ह, मुंबई - ४०० ००२

ठिकाण: मंबर्ड दिनांक: २०.०४.२०२३

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, खरेदीदार श्री. स्वप्नील सुधीर शिरोडकर यांनी यारी रोड च्या पुढे, अंधेरी (प.), मुंबई क्र. ४०००६१, वर्सोवा, सी. टी. एस. क्र. १२१०/३बी येथे स्थित राजदूत को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि. च्या विंग 'बी' मधील, ४था मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०७ मोजमापीत सुमारे ९८९ चौ. फू. (चटई), सोबत स्टील्ट कार-पार्किग च्या जागा क्र. सी०१३ आणि सी०१७; हा फ्लॅट विक्रेते श्री. विपूल वर्मा आणि श्रीम. मंजुषा वर्मा यांच्याकडून खरेदी सहमती दर्शवली आहे

कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद सदर फ्लॅटच्या संदर्भामध्ये विक्री. देवाणघेवाण, भाडेपट्टा, विश्वस्त धारणाधिकार, वारसा, गहाण, भेट किंवा इतर च्या मार्गे कोणताही प्रकारचा दावा असल्यास त्यांनी ह्या सिद्धीच्या तारखेपासून दिवसांच्या आत ह्या संबंधी पुष्ट्यर्थ दस्तावोजांच्या प्रतींसह लेखी निम्नस्वाक्षरीकारांना कळविणे याद्वारे विनंती आहे, कसूर केल्यास खरेदीदार अशा कोणत्याही दाव्याचा कोणताही संदर्भ ना घेता व्यवहार पूर्ण करतील आणि तसेच काही असल्यास त्यागित केल्याचे मानले जाईल.

दिनांकीत २० एप्रिल, २०२३.

श्री. स्वप्नील सुधीर शिरोडकर. १०४बी, राजदूत सीएचएस, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००६१

सार्वजनिक सूचना

ाझ्या ग्राहकांच्या सूचनेनुसार, १. **श्री. रघ भीमजी पटेल** बिलिंडग क्र. ३ /११ , शास्त्री नगर, लिंकिंग रोड. बीएमसी जिल्डा है. २, २, २, २, २००० है। है। कॉलनी, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई ४०००५४ येथे संबोधित केलेली सूचना याद्वारे देण्यात आली आहे, ज्यांना येथे लिहिलेल्या तपशिलामध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेली मालमत्ता खरेदी करा. मी, अधोस्क्षरी असलेला, १. श्री. चंदलाल चुनीलाल मेहता आणि २. सौ. जयश्री त्रा. वदुलाल बुनालाल महता जान २. सा. जयत्र चंदुलाल मेहता, शेड्यूल प्रॉपर्टीला. हक्क, वाटा, वारसा भाडेपट्टा, उप-लीज, विक्री, गहाण, आराम, गरणाधिकार, शुल्क, विनिमय, त्याग, सटका, इच्छा त्युपत्र, उपकरण, असाइनमेंट अंतर्गत लाभार्थी या मार्गाने जेणताही दावा किंवा व्याज असलेल्या कोणत्याही व्यक्ती भेट, ट्रस्ट, देखभाल, ताबा, किंवा अन्यथा, किंवा इतर कोणत्याही पद्धतीने, कोणत्याही कराराद्वारे, कराराद्वारे, दस्तऐवज, लेखन, कौटुंबिक व्यवस्था, समझोता, खटला, डिक्री किंवा न्यायालयाच्या कोणत्याही न्यायालयाचा आदेश केंवा भार किंवा इतर कोणत्याही प्रकारे किंवा खाली नमूद केलेल्या तपशिलातल्या मालमत्तेच्या संदर्भात आणि संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे, खाली स्वाक्षरी केलेल्यांन लेखी कळवण्यासाठी, त्यांचे दावे/मागणी, आक्षेप, वैध कागदोपत्री समर्थित पुराव्यासह ७ **(सात) दिवसांच्या** आत. ही सूचना प्रसिद्ध झाल्याची दिवसापासून ७ (सात) दिवसांच्या समाप्तीनंतर प्राप्त झालेला कोणताही दावा केटाळला जाईल आणि असे मानले जाईल की असा कोणताही दावा/हक्क, शीर्षक, मालमत्ता किंवा व्याज अस्तित्वात नाही आणि ते माफ केले गेले असे मानले जाईल. किंवा सोडन दिलेले आणि माझ्या अशिलांना बंधनकारव नाही आणि खरेदी व्यवहार पुढील कोणत्याही सूचनेशिवाय पूर्ण केला जाईल.

श्रद्धांड रोड, विलेपार्ले (पूर्व) येथील मखरिया हाऊस विंग ए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या 'मखरिया हाऊस.' नावाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ७७० चौ. फूट (चटई क्षेत्रफळ) सदनिका क्र.५०१), मुंबई ४०००५७, मूळ क्र. २११ आणि २१२ असलेल्या भूखंडावर असणे अंतिम भूखंड क्र. १६७, सीटीएस क्र. १३७८, १३७८/१ ते ४, गाव विलेपार्ले (पूर्व), तालुका अंधेरी, मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्ह्यातील, बृहन्मुंबई अंतर्गत, आणि सोसायटीचे शेअर्स, उक्त सदिनिकेच्या संदर्भात, १० शेअर्स च्या मखारिया हाऊस विंग ए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.ने जारी केलेल्या शेअर सर्टिफिकेट क्र. १४ अंतर्गत, दिनांक १५ एप्रिल २०१२ रोजी जारी केलेले प्रत्येकी रु. ५०/-१५ एअल २०६२ तथा नात स्वयः स्वा नात है. विशिष्ट क्र. १३१ ते १४० (दोन्ही समावेशी) आहेत. सही/

ॲड. **अनिल ए. जकातदार** (अधिवक्ता - उच्च न्यायालय) बी इ. (केमिकल), एलएलबी, डीसीएल लीगल सेलचे प्रमुख: बीजेपी वांद्रे असेंब्ली व्हिजिटिंग प्रोफेसर: जीजे अडवाणी लॉ कॉलेज चेंबुर- युनिट क्र. १, साकीब बिलिंडग. (तवा हॉटेल बिल्डिंग) तुमनेर रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. **दूर.: ०२२–२६४३५८०६/०७** ईमेलः aniljakatdar@gmail.com

संपर्क : ९८२०२२१५४३ / ९९३०६२१५४३ ठिकाण: मुंबई/ तारीख: २१ एप्रिल, २०२३

जाहीर सूचना आमच्या अशिलांच्या निर्देशानुसार, आम्ही

(१) श्री. राहुल व्ही. नारीचनिया आणि (२) श्रीम. स्मृती जार नारीचनिया, यांचा १५७, कफ परेड, मुंबई - ४०० ००५ येथे स्थित कुलाबा विभागांचा सी. एस. क्र. ६१५ धारक, "पाल्म स्प्रिंग्स'' अशा ज्ञात इमारतीमधील १३व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. एम-२ मोजमापीत १०३० चौ. फू. ९५.७२ चौ. मीटर समतुल्य किंवा आसपास बिल्ट-अप क्षेत्राचे सर्व फायदेशीर हक. नामाधिकार आणि हितसंबंध सोबत रॅम्प खालील गॅरेज/ कार पार्किंगची जागा क्र. एम-२ आणि जय कफ परेड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चे प्रत्येकी रु. ५०/- चे ५ शेअर्स विशिष्ट क्र. २४६ ते २५० धारक च्या संदर्भामध्ये नामाधिकार तपाशत करत आहेत. कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींना सदर शेअर्स किंवा सदर जागेच्या संदर्भामध्ये कोणताही दावा असल्यास त्यांनी ह्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत त्या संबंधी पष्ट्यर्थ दस्तावेजी पगव्यामह लेखी निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे दाने पाठवाने, कसूर केल्यास, कोणतेही दाने असल्यास, त्यागित केल्याचे मानले जाईल.

राजन हिरानंदानी आणि असोसिएट्स ५०४ ए/बी नीलकंठ, ९८ मरीन ड्राईव्ह, मुंबई-४०० ००२ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

जय हिरानंदानी

भागीदार

वकील

जाहीर सूचना याद्वारे देण्यात येते की, आमचे अशील हे श्री. यशवंत आत्माराम करले यांच्या सोबत विशेषतः खालील लिखित परिशिष्टात विवर्णित मालमत्ता खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत.

दिनांक: २०.०४.२०२३

सर्व व्यक्तींना सदर मिळकतीच्या विरोधात किंवा संदर्भात विक्री, देवाणघेवाण, वारसा, सुविधाधिकार, गहाण, भाडेपट्टा, ताबा, वहिवाट, जप्ती, प्रलंबित वाद किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे किंवा च्या मार्गे कोणताही दावा असल्यास त्यांनी ह्या संबंधी प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत त्या संबंधी पृष्ठ्यर्थ दवस्तावोजी पुराव्यासह लेखी निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या चेम्बर क्र. ४, २रा मजला, राऊंड बिलिंडग, काळबादेवी रोड, मुंबई - ४०० ००२ येथील कार्यालयीन पत्त्यावर कळविणे याद्वारे विनंती आहे, कसूर केल्यास असा दावा, जर असल्यास, त्यागित केल्याचे आणि सोडून दिल्याचे मानले जाईल आणि आमचे अशील व्यवहार पूर्ण करतील.

मालमत्तेचे परिशिष्ट मुंबई उपनगर जिल्हा, एमसीजीएम च्या के/पूर्व प्रभागाच्या मर्यादेत, तालुका: अंधेरी, गाव: विलेपार्ले चा सीटीएस क्र. १९१४ भाग आणि १९१४/१ आणि २ धारक, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७, येथील टी.पी.एस.-५ चे मोजमापीत १२४.६० चौ. मीटर्स अंतिम प्लॉट क्र. ५२२जी चा ५०% येथील जमीन मोजमापीत ६२.३० चौ मीटर्स.

मुंबई, दिनांकीत २१ एप्रिल, २०२३. सही/ (ई. के. सशीधरन) वकील, उच्च न्यायालय

The spirit of Mumbai

FREE PRESS JOURNAL

जाहीर सूचना सर्व सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, मी या खाली लिखित परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे विवर्णित बे व्ह्यु सीएचएस लि., मधील १० शेअर्स आणि परिसर (''शेअर्स आणि परिसर'') साठी शीबानी एस. भोजवानी (''मालक'') यांचे नामाधिकार तपासत आहोत.

मालकांने कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडच्या नावे सदर परिसराच्या संदर्भात एक प्रभार निर्माण केला आहे (जे प्रभार मालकाने निपटाराकरण्यास मान्य केले आहे).

कोणत्याही बँक आणि/किंवा वित्तीय संस्था समाविष्टीत सर्व व्यक्ती शेअर्स आणि परिसरांच्या विरोधात किंवा संदर्भात विक्री, अभिहस्तांकन, अदलाबदल, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, परवाना, धारणाधिकार, गहाण, प्रभार, बोजा, विश्वस्त, सुविधाधिकार, भेट, वारसा हक अत्यदान, कब्जा, प्रलंबित वाद किंवा अन्य काही कसाहीच्या मागे कोणत्याही हक असल्यास त्यांनी त्या संबंधित प्रसिद्धीच्या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत याखालील दिलेली पत्त्यावर निम्नस्वाक्षरीकारांकडे दस्तावेजी पराव्यासह लेखी स्वरूपात त्यासंबंधी सूचना देण्यास याद्वारे आवश्यक आहे. कसूर केल्यास, असा व्यक्ती किंवा व्यक्तींचे दावा किंवा दावे काही असल्यास सोइन दिल्याचे मानण्यात येईल.

यावरील संदर्भित परिशिष्ट

शेअर्स आणि परिसराचा विवरण बृन्हमुंबई मधील मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यमधील वर्सोवाच्या महसूल गाव, ताल्का अंधेरीमधील, गाव वर्सोवाच्या शहर सर्व्हे क्र. १३१९बी/२, मोजमापित ४८६३ चौरस मीटर्स किंवा आसपास, जुह् वर्सोवा लिंक रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३ येथे स्थित, असलेल्या आणि वसलेल्या जिमनीवर बांधकामित ''बे व्ह्यु'' अशा ज्ञात इमारतीच्या विंग ए मधील २१वा मजल्यावर फ्लॅट क्र. ए-२ मोजमापित सुमारे १९५ चौरस मीटर्स (बाल्कनी समाविष्टीत बिल्टअप क्षेत्र) मालकी हक तत्त्वावर वापर, भोगवटा, ताबा आणि वापराच्या हक्क सह सदर बिल्डिंगच्या लोअर स्टिल्ट मजल्यावर क्र. ११ आणि ३२ए आणि ३३बी (दुप्पट पार्किंग जागा असल्याने धारक कार पार्किंग जागेच्या वापराच्या अनन्य हक्क सह मालकाच्या नावे असलेल्या बे व्ह्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे शेअर्स प्रमाणपत्र क्र २४ द्वारे प्रतिधित्व विभिन्न क्र. २५१ ते २६० (दोन्ही समाविष्टीत) धारक प्रत्येकी रूपये ५०/- चे दहा (१०) पूर्ण भरणा

झालेली शेअर्स. दिनांक : २१ एप्रिल, २०२३

सही/-भारत आर. झवेरी वकील १ला मजला, फाउंटन चेंबर्स नानाभाई लेन, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

… याचिकाकर्ता कंपनी

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण खंडपीठासमोर, मुंबई कंपनी याचिका क्र. २०२१ चा ४३२

कंपनी कायदा, २०१३ ज्यामध्ये कोणतेही वैधानिक फेरफार किंवा त्यासंबंधीचे पुर्नअधिनियम त्या वेळेसाठी लागू आहेत आणि त्याखालील नियमांचा समावेश आहे

खालील प्रकरणामध्ये कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ५२ सह वाचीत कलम ६६ अंतर्गत शेअर कॅपिटल

कमी करण्यासाठी याचिका:

इंदुर ट्रेझर आयलँड प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन क्र. : यू४५२००एमएच२००८पीटीसी१७८०५०) कंपनी कायदा. १९५६ अंतर्गत समाविष्ट केलेली एक प्रायव्हेट

लिमिटेड कंपनी, तिचे नोंदणीकृत कार्यालय ऑफिस - ३०१, द कॅपिटल, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, आयसीआयसीआय बँकेच्या नागे, प्लॉट-सी ७० - वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र.) भाग भांडवल घट करण्याच्या पुष्टीकरणाच्या आदेशाची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मुंबई येथील माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने

(ममाननीय एनसीएलटीफ) १० फ्फ्रेब्रुवारी २०२३ च्या आदेशाद्वारे, वरील नावाच्या कंपनीच्या शेअर भांडवलात घट झाल्याची पृष्टी केली, ज्यामध्ये सदस्य वरील कंपनीने ठराव केला की सिक्यरिटीज प्रीमियम खात्यात उपलब्ध असलेल्या शिल्लक रकमेपैकी रू. १६.१४.९६.०६३/- (रुपये सोळा कोटी चौदा लाख शहाण्णव हजार त्रेसष्ट फक्त) ची शिल्लक कमी केल्याची पृष्टी करण्यासाठी ज्याचा वापर केला जाईल. जमा झालेला तोटा म्हणजे, नफा आणि तोटा खात्यातील डेबिट शिल्लक ह. १६,१४,९६,०६३/- (रुपये सोळा कोटी चौदा लाख शहाण्णव हजार त्रेसष्ट फक्त) आणि माननीय यायाधिकरणाने मंजूर केलेले कार्यवृत्त, वरील कायद्यानुसार आवश्यक असलेल्या वरील नावाच्या कंपनीची नोंदणी कंपनी रजिस्द्वार, मुंबई यांनी २० एप्रिल २०२३ रोजी केली होती.

दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे. इंदूर ट्रेझर आयलॅंड प्रायव्हेट लिमिटेड साठी

सिद्धार्थ नवल

डीआयएन : ०७९१६४४९

पत्ता: १५, इंदिरा नगर, मदनगंज, किशनगढ, अजमेर, राजस्थान – ३०५८०१. ईमेल : siddharth.nawal@blackstone.com

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) पहिला मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३

Case No.: 0A/492/2019 कायद्याच्या कलम १९ च्या उप-कलम (४) अंतर्गत समन्स, कर्ज वसुली न्यायाधिकरण (प्रक्रिया) नियम, १९९३ च्या नियम ५ च्या उप-कलम (२ए) सह वाचा

बँक ऑफ बडौदा विरूद्ध सौ. सखुबाई देविदास गांगुर्डे

(१) श्री. संजय विनायकराव देशमुख करंजवण, ता.दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र.

समन्य ज्याअर्थी 0A/492/2019 हे दिनांक 03/12/2018 रोजी माननीय पीठासिन अधिकारी/निबंधक यांच्यासमोर सुचीबद्ध केलेले आहे माननीय न्यायाधिकरण अधिनियम कलम १९(४) अन्वये, (OA) रू. ३२४७४९२/-

(कागदपत्रांच्या प्रतींसह अर्ज् संलग्न) कर्जाच्या वसुलीसाठी दाखल केलेल्या या अर्जावर समन्स/सूचना जारी करण्यात येत आहे. कायद्याच्या कलम १९ च्या उप-कलम (४) नुसार, तुम्ही, प्रतिवादींना, खालीलप्रमाणे निर्देश

दिले आहेत:-(i) समन्स बजावल्यानंतर ३० दिवसांच्या आत कारणे दाखवणे, ज्यासाठी प्रार्थना करण्यात . आलेली मुदत मंजूर केली जाऊ नये. (ii) मूळ ॲर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदाराने निर्दिष्ट केलेल्या मालमत्ता आणि मालमत्ते

व्यतिरिक्त इतर मालमत्ता किंवा मालमत्तेचे तपशील उघड करणे. (iii) मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत उघड केलेल्या सुरक्षित मालमत्तेचे व्यवहार किंवा विल्हेवाट लावण्यापासून तुम्हाला प्रतिबंधित केले आहे, प्रलंबित सुनावणी आणि मालमत्ता संलग्ने करण्याच्या अर्जाची विल्हेवाट लावणे. (iv) तुम्ही विक्री, भाडेपटट्याने किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करू शकणार नाही, त्याच्या

त्यवसायाच्या सामान्य मार्गात ज्या मालमत्तेवर सुरक्षा व्याज निर्माण केले आहे आणि/किंवा इतर मालमत्ता आणि मालमत्ता अनुक्रमांक ३ए अंतर्गत निर्दिष्ट किंवा उघड केल्या आहेत. न्यायाधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय मूळ अर्ज. (v) सामान्य व्यवसायात सुरक्षित मालमत्ता किंवा इतर मालमत्ता आणि मालमत्तांच्या विक्रीद्वारे प्राप्त झालेल्या विक्रीच्या रकमेसाठी तुम्ही जबाबदार असाल आणि अशा विक्रीची रक्कम बँक

किंवा वित्तीय संस्थांकडे ठेवलेल्या खात्यात जमा कराल ज्यावर सुरक्षा मालमत्ता व्याज असेल तुम्हाला लिखित विधानाची प्रत अर्जदारास सादर करण्याचे आणि ०६/०७/२०२३ **रोजी** सकाळी १०.३० वाजता रजिस्ट्रारसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास तुमच्या अनुपस्थितीत अर्जावर सनावणी आणि निर्णय घेतला जार्डल माझे सही व ऋणवसुली कार्यालयाच्या शिक्क्यानिशी दिली असे दि. २३/०३/२०२३

वसुली अधिकारी

is now 94 years old!

जानेवारी २०२३ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बँकेच्या स सुरक्षित ठेव लॉकर (एसडीएल) धारकांनी नवीन लॉकर करार क्रियान्वित करणे आवश्यक आहे. गनुसार, आयडीबीआय बँक लिमिटेड, गन्माननीय लॉकर ग्राहकांना खालीलप्रमाणे विनंती करते ज्या लॉकर धारकांनी एप्रिल २०२२ नंतर 'नवीन मॉडेल लॉकर करार आधीच अंमलात आणला आं त्यांनी 'पूरक सुरक्षित ठेव लॉकर करार' करणे

(T) IDBI BANK

आवश्यक आहे. म्हणून, कृपया नवीनतम केवायसी दस्तऐवजांसह संयक्त धारक . जर असल्यास जवळच्या आयडीबीआय बँकेच्या शाखेला पुन्हा भेट द्या. 'पूरक करार' अंमलात आणण्यासाठी स्टॅम्प पेपरचा खर्च बँक उचलेल. ज्या लॉकर धारकांनी एप्रिल, २०२२ नंतर 'नवी मॉडेल लॉकर करार' अंमलात आणला नाही, त्यांनी 'सुधारित मॉडेल सुरक्षित ठेव लॉकर करार' अंमला

अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो सह लवकरात लवकर भेट द्या. प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी आमच्या शाख स्टॅम्प पेपरच्या परवठचासह आवश्यक सहाय्य प्रदान करतील (लागू अनुसार शुल्क आकारले जाईल). बँकेला आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यार

APPENDIX-16 [Under the Bye-law No. 34]

Building No 24, 4th Road, Station Road, Village Nilemore, Nalasopara(West), Vasai, Palghar 401203 and holding Flat No A-001, Ground Floor A-Wing, in the building of the society, expired or 14/08/2006. The society hereby invites claims of objections from the heir or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proof in support of his/her/their claims/ objections fo transfer of shares and interest of the decease member in the capital/ property of the society If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of th deceased member in the capital/ property o the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objection if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member the capital/ property of the society shall be deal with in the manner provided under the bye-law of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the societ with the secretary of the society between 10 AM

till the date of expiry of its period.

Place:Naigaon(East)
Date: 20/04/2023

Place:Naigaon(East)
Date: 20/04/2023

Sunflower CHS Ltd, C-14 Naigaon(East), Vasai, Palghar-401208 9323950767 / 9284444267 tnst2010@gmail.com

मुंबई येथील न्यायाधिकरणाच्या उच्च न्यायालयामध्ये

मोतीलाल पुरषोत्तम यादव विधुर, व्यवसाय : निवृत्त गावात शेवटी फ्लॅट नं. २०५ सोसायटी, घोडपदेव, माझगाव मुंबई-४०००१०, महाराष्ट्र. -भारत येथे राहत होते.

एक्झिक्युटरपैकी एक आहे. २. प्रियांका हेमंत लब्धे वय ५६ वर्षे, मुंबईतील भारतीय रहिवासी, हिंदू, विवाहित व्यवसाय: येथे राहणाऱ्या सेवा: फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, ४-डी, न्यू हिंद मिल कंपाऊंड, अनंत रामभाऊ भोसले मार्ग, गिरणीकमगर वसाहत माझगाव, मुंबई-४०००१० महाराष्ट्र, भारत हे लास्ट वेल आणि टेस्टामेंट ऑफ ईशनाममध्ये नियुक्त

प्रति. सर्व संबंधित,

जर तुम्ही वरील नावाच्या मृत व्यक्तीच्या इस्टेटमध्ये काही स्वारस्य

तुमचा हेतू असल्यास, तुम्ही हा दाखला दिल्यापासून १४ दिवसांच्या आत प्रोथोनोटरी आणि सीनियर मास्टरच्या कार्यालयात एक सावधगिरी बाळगावी.

तम्हाला याद्वारे कळविण्यात येते की पात्रता निकषांनुसार राज्य विधी सेवा प्राधिकरणे, उच्च न्यायालय विधी सेवा समित्या, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे आणि तालुका विधी सेवा समित्यांकडून मोफत कायदेशीर सेवा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत आणि जर तुम्ही पात्र आहात आणि त्याचा लाभ घेण्याची तुमची इच्छा आहे. मोफ्फत कायदेशीर सेवा, तुम्ही वरीलपैकी कोणत्याही कायदेशीर सेवा प्राधिकरण/समित्यांशी संपर्क साधू शकता.

साक्षीदार श्री. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय विजयकुमार गंगापूरवाला यांनी १७ एप्रिल २०२३ रोजी

प्रोथोनोटरी आणि वरिष्ठ मास्टर साठी

१८ एप्रिल २०२३



याचिकाकर्त्यांसाठी वकील सी/ओ. मुलानी अँड कंपनी ४४-बी. ४था मजला. प्रॉस्पेक्ट चेंबर्स ॲनेक्सी पिठा स्ट्रीट, ऑफ पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई -४००००१

मूळ. बाजू क्र. ९९०५महा/६२३८/२००६

कर्जवसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)

<u>आयडटीबीआय बँक लिमिटेडच्या सुरक्षित</u> ठेव लॉकर धारकांना सूचना बँकांनी प्रदान केलेली सुरक्षित ठेव लॉकर/ सुरक्षित कस्टडी आर्टिकल सुविधा - सुधारित सूचना', संदर्भा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या दिनांक २

ाणणे आवश्यक आहे. म्हणून, कृपया तुमच्या जवळच्या आडीबीआय बँकेच्या शाखेला. संयत्त धारक/का असल्यास, त्यांचेसह आणि

मदत करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व ग्राहकांकड्-सहकार्याची विनंती करतो.

NOTICE Late Mr Kester J.S Jesudian a Member of the ShriPrashtha Bldg No 23/24 Co-operative Hsg.

Soc. Ltd. having, address at, Shri Prastha Comple

to 5 PM From the date of publication of the notice

मृत्युपत्र आणि विना मृत्युपत्र अधिकारक्षेत्र याचिका क्र. २०२२ चा २८६०

खालील प्रकरणामध्ये : मंबईचे भारतीय रहिवासी, हिंदू, ज्यांची मुदत ०७ जानेवारी २०२१ रोजी संपली आणि मृत्यूसमयी ते उत्तर प्रदेशमधील राजापूर, जिल्हा जौनपूर या दुसरा मजला, डी-विंग, इमारत क्र. ४, मुंबई मिल क्र. १९, न्यू मिल वर्कर्स बिल्डिंग वेलफेअर

हेमंत दत्तात्रय लब्धे वय ५६ वर्षे, मुंबईचे भारतीय रहिवासी, हिंदू, विवाहित व्यवसाय: येथे राहणारी सेवा: फ्लॅट क्र ए/६९, तिसरा मजला, माधव भुवन एन.एम. जोशी मार्ग, समोर. वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप, लोअर परेल डेलिसल रोड, मुंबई-४०००१३ ४०००२६, भारत महाराष्ट्र हे लास्ट वेल आणि टेस्टामेंट ऑफ ईशनाममध्ये नियुक्त केलेल्य

केलेल्या एक्झिक्युटरपैकी एक आहे.

... याचिकाकर्ते

असल्याचा दावा करत असाल तर तुम्हाला प्रोबेट मंजूर होण्यापूर्वीची कार्यवाही येथे येऊन पाहण्यासाठी नमूद केले आहे. प्रोबेट अनुदानास विरोध करण्याचा

सांगितले.

सही/-

shobhanlal26w@gmail.com ॲड कोड : १-१४४८

९८६९४०११९३